

30th November, 2023

The Department of Corporate Services The Listing Department

BSE Limited National Stock Exchange of India Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, Exchange-Plaza, 5th Floor,
Dalal Street, Plot No .C/1,G block,
Mumbai – 400 001 Bandra Kurla Complex,

Scrip Code: 500193 Bandra (E), Mumbai – 400 051

Scrip Code: HLVLTD

Dear Sir / Madam,

Sub: Newspaper Clipping regarding Postal Ballot

Pursuant to Regulation 30 and 47 of the SEBI (LODR) Regulation 2015, we enclose herewith copies of advertisement of the Postal Ballot Notice published in the following newspapers:

- Free Press Journal (English Daily)
- Navshakthi (Marathi Daily)

These are also being made available on the Company's website at www.hlvltd.com.

This is for your information and records.

Thanking You,

Yours Faithfully, For **HLV Limited**

Savitri Yadav Company Secretary

Encl: as above

HDFC Bank Limited Branch: Fourth Floor, Krishe Sapphire, MSR Block, Hitech City Main Road, Madhapur, Hyderabad-500081. CIN L65920MH1994PLC080618, Website: www.hdfcbank.com

DEMAND NOTICE

Under Section 13 (2) of the Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002

(Act) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002., Whereas the undersigned being the Authorised Officer of HDFC Bank Limited (erstwhile HDFC Limited having amalgamated with HDFC Ban imited by virtue of a Scheme of Amalgamation approved by Hon'ble NCLT-Mumbai vide order dated 17th March 2023) (HDFC) under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued Demand Notices under Section 13 (2) of the said Act, calling upon the Borrower(s)/ Legal Heir(s)/ Legal Representative(s) listed hereunder, to pay the amounts mentioned in the respective Demand Notice/s, within **60 days** from the date of the respective Notice/s, as per details given below. The undersigned have, caused thes Notices to be pasted on the premises of the last known respective addresses of the said Borrower(s)/ Legal Heir(s)/ Legal Representative(s) Copies of the said Notices are available with the undersigned, and the said Borrower(s)/ Legal Heir(s)/ Legal Representative(s), may, if they so desire, collect the respective copy from the undersigned on any working day during normal office hours.

In connection with the above, Notice is hereby given, once again, to the said Borrower(s)/ Legal Heir(s)/ Legal Representative(s) to pay to HDFC, within 60 days from the date of publication of this Notice, the amounts indicated hereinbelow in their respective names, together with further interest @ 18% p.a. as detailed in the said Demand Notices from the respective dates mentioned below in column (c) till the date of payment and/ or realisation, read with the loan agreement and other documents/writings, if any, executed by the said Borrower(s). As security for due repayment of the loan, the following Secured Asset(s) have been mortgaged to HDFC by the said Borrower (s) respectively.

Borrower(s)/ Legal Heir(s)/ Legal Representative(s) attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respec

OI I	iffile available to redeem the Secured asserts.					
Sr. No		Total Outstanding Dues	Date of Demand Notice	Description of Secured Asset(s)/ Immovable Property (ies)		
(a)	(b)	(c)	(d)	(e)		
1	MR. ASHWATHI SUBRAMANIAN	Rs.31,01,510/-	10-NOV-2023	All that the portion forming a deluxe apartment bearing Flat		
	(BORROWER)	(Rupees Thirty		No.304 on the Third Floor, admeasuring 1300 sft. or 120.77 Sq.mtrs of super built up area (i.e. 1040 sft. of built up area & 260		
	(BORROWER)	One Lakhs One		sft. of common area) together with proportionate undivided share		
	MR. PARMESHWAR SUBRAMANIAN	Thousand Five		of land to the extent of 55.00 Sq.yds., and a reserved parking		
	(CO-BORROWER)	Hundred and		space for single car in stilt/ basement admeasuring about 100 sft. in the residential complex named as 'Home Line Verdure', forming		
		Ten Only) as on		part of Sy.No.602 & 605, Kapra Village, Keesara Mandal, R. R.		
		30-SEP-2023*		District and Bounded as follows: North by: 6'-6" wide Corridor, South by: Open to Sky, East by: Open to Sky & Flat No.305, West by: Open to Sky & 6'-6" wide Corridor.		
*	*with further interest @ 100/ n.g. compliable incidental express parts pharmaged to incurred till the date of numerat and as scaling interest.					

f the said Borrowers shall fail to make payment to HDFC as aforesaid, then HDFC shall proceed against the above Secured Asset(s) movable Property(ies) under Section 13 (4) of the said Act and the applicable Rules entirely at the risk of the said Borrower(s)/ Legal Heir(s) Legal Representative(s) as to the costs and consequences.

The said Borrower(s)/ Legal Heir(s)/ Legal Representative(s) are prohibited under the said Act to transfer the aforesaid Secured Asset(s)/ Immovable Property(ies), whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of HDFC. Any erson who contravenes or abets contravention of the provisions of the Act or Rules made thereunder shall be liable for prisonment and/or penalty as provided under the Act.

Place: Hvderabad

For HDFC Bank Limited Authorised Officer

Regd. Office: HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai-400020

SYMBOLIC POSSESSION NOTICE

| Branch Office: ICICI Bank Ltd., Office Nutriber 2017-0, 21011-001, 10001.1001.
| Plot No.- B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604

Whereas The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) R/w Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, (on underlying pool assigned to ICICI Bank by Dewan Housing Finance Ltd.) in relation to the enforcement of security in respect of a housing loan facility granted pursuant to a loan agreement entered into between DHFL and the borrower, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited

	Sr. No.	Name of the Borrower/ Number (Loan Account Number (DHFL Old LAN & ICICI New LAN)	Description of Property/ Date of Symbolic Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
	1.	Santosh Sukhadev Baraskar & Rekha Babanrao Sapkal- Old DHFL Lan No. 10400006943 & New ICICI Lan No. QZAUR00005013074)	Row House No. 02, SR No. 123, Aarohi Palace, Wing A Wing, Plot No. 34-36 Shivej Nagar, Barshi RoadOld Dhanora road Maharashtra Beed- 431122/ November 23,2023	July 25, 2023 Rs. 14,13,770.00/-	Beed
	2.	Vikram Ramchandra Sawale & Megha Vikram Savle- (Old DHFL Lan No. 10400003789 & New ICICI Lan No. QZAUR00005017057)	Flat No.14, 3rd Floor Plot No. 12, Gut No. 160, Vijayalaxmi Sankul, Satara Parisar Beed Bypass Aurangabad- 431152/ November 23, 2023	September 28, 2022 Rs. 6,73,354.00/-	Satara
	3.	Rohan Dattatray Jadhav & Supriya Rohan Jadhav- (Old DHFL Lan No. 16600000608 & New ICICI Lan No. QZSLI00005001060)	Flat No. F-3, 1st Floor, Vedhas Apartment, C.T.S. No. 6345/A/7, Miraj Killa Bhag, Behind Miraj Court Office, Miraj Maharashtra Sangali- 416410/ November 24, 2023	July 18, 2023 Rs. 17,52,785.00/-	Sangli
Suresh Bandgar- (Old No. 03800003175 & N		Suresh Laxman Bandgar & Priyanka Suresh Bandgar- (Old DHFL Lan No. 03800003175 & New ICICI Lan No. QZKPR00005017436)	Flat No. 7, 3rd Flr, Chaitanyavastyalya, Vidya Colony, R.S.No. 160/1 (Old S.No. 171/1), Sahyognagar, Sfurti Chowk, Hasani, Aashram Road, Sangli- 416415/ November 24, 2023	July 18, 2023 Rs. 14,35,180.00/-	Sangli
	5	Jagdish Ganeshrao Chavan & Kavita Ganeshrao Chavahan- (Old DHFL Lan No. 01700007956 & New ICICI Lan No. QZAKL00005014357)	Plot No. 3 B, Sr. No 80/5, Pote Layout Manora Near, Rashiramata, Girls School Manora Washim, Maharashtra Washim- 444404/ November 24, 2023	July 25, 2023 Rs. 6,34,198.00/-	Akola

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date: November 30, 2023 Place: Maharashtra Authorized Officer **ICICI Bank Limited**

BASSEIN CATHOLIC CO-OPERATIVE BANK LTD

Catholic Bank Building, Papdy Naka, Papdy, Vasai (West), Dist-Palghar (M.S)-401207

Tel. No. :- 7507998720, 7447456856, 7447762211 **E-AUCTION SALE NOTICE**

(Auction Sale/bidding would be conducted only through website https://sarfaesi.auctiontiger.net) SALE OF IMMOVABLE ASSETS CHARGED TO THE BANK UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST (SARFAESI) ACT, 2002.

Pursuant to Demand Notice issued u/s 13(2), the undersigned as Authorised Officer of Bassein Catholic Co-op. Bank Ltd. Has taken over possession of the following assets u/s 13 (4) of the SARFAESI Act.

Public at large is informed that e-auction (under SARFAESI Act, 2002) of the charged assets is the belo

mentioned case for realization of Bank's dues will be held on "AS IS WHERE IS BASIS", "AS IS WHAT IS BASIS" and "NO COMPLAIN BASIS" as specified here under

Sr. No.	Name of Borrower (NPA) A/c No. & Branch	Amt. O/S(Rs.) As Per Demand Notice & Date	Description of Property	Reserve Price & EMD	Auction & Inspection Date & Time
1.	Mr. Manish Girder Rathod PMLN 2 Dadar Branch	Rs. 2,54,32,336.00 Date - 02.02.2021	Flat No. 201, second Floor, Mahimkar Residency, Dadoshi Kondev Cross Road, Near Jijamata	3,56,90,950/- (Reserve Price)	Auction on 08.01.2024 at 11.00 A.M. to 12.00 Noon
			Udyan, Byculla (East), Mumbai-400027 area admeasuring 780 sq.ft. (BUA)	Rs. 35,69,095/- (EMD)	Inspection on 18.12.2023 from 11 a.m. to 1.00 p.m.
2.	Mangal Suresh Singh Prop. M/s. Pragati Dairy Farm PMLN 69 ODCC 8 Umrale Branch		Flat No. 8, 2nd Floor, A wing, Show Blossom Chs Ltd., Village Nilemore, Nallasopara (West) Area admeasuring 860 Sq.ft. (BUA)	52,64,100/-	Auction on 08.01.2024 at 12.00 Noon to 1.00 P.M. Inspection on 18.12.2023 from 11 a.m. to
3.	Mr. Pravin Laxman Mhapralkar PMLN 44 Umrale Branch	Rs. 12,22,280.00 Date - 11.11.2020	Flat No. 102, 1st Floor, Wing B, Rohini Kunj Chs Ltd., Near BCCB Umrale Branch, Village Umrale, Nallasopara (West) Area Admeasuring 435 sq.ft. (BUA)	15,37,100/- (Reserve	1.00 p.m. Auction on 08.01.2024 at 1.00 P.M. to 2.00 P.M. Inspection on 20.12.2023 from 11 a.m. to 1.00 p.m.

*With further interest as applicable, incidental expenses, costs, charge etc. incurred till the date of payment and/or realization

*The successful bidder shall have to deposit 25% of the final bid amount not later than next working day. The auction will be conducted through the Bank's approved service provider M/s. e-Procurement Technologies Limited (Auction Tiger), Bid form, Terms & Conditions of the said Sale/Auction, and procedure

of submission of Bid / Offer, are available from their website at https://sarfaesi.auctiontiger.net STATUTORY 30 DAYS NOTICE TO THE BORROWER / MORTGAGOR / GUARANTORS UNDEER THE **SARFAESI ACT 7 RULES 2002**

The notice is also a mandatory notice of 30 (Thirty) days to the Borrower / Mortgagor / Guarantors of the above loan accounts. Under Rules 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 and provision of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, informing them about hold auction / sale on the above referred dated and time with the advice to redeem the Secured Assets if so desired by them, by paying the outstanding dues as mentioned herein above along with further interest, cost & expenses, as per the rules / conditions prescribed under the SARFAESI Act, 2002 and its various amendments. In case of default it payment, the Secured Assets shall at the discretion of the Authorised Officer / Secured Creditor, be sold through any of the modes as prescribed under Rule 8(5) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Date :- 29.11.2023

Authorised Officer Bassein Catholic Co-operative Bank Ltd.



WATER SUPPLY DEPARTMENT TENDER NOTICE

On line tender is invited by Thane Municipal corporation for the work Providing and Supplying Transmission & Feeder main for proposed junagaon Esr In Thane Municipal corporation Ward No.16(A) of 147-Kopri Panchpakhadi Assembly Area. in this tenders will be prohibited for those tenderer against whom penal action of de-registration has been taken or initiated by any Government, semi government, public section under taking, urban local body, Municipal corporation etc. The details are available in the tender Document. Tender Notice & Tender Document will be available on website https://mahatenders .gov.in on or before date.30.11.2023 to 07.12.2023 up to 16.00 Hrs. Online tender shall be accepted on Website before dt. 07.12.2023 upto 16.00 hrs. The tender shall be opened after dt.11.12.2023 at 16.00 Hrs. in front of tenderer or their authorized representative.

TMC/PRO/WATER-HQ/972/2023-24 **SD/-**Dt.29.11.2023 Dy.City Engineer,

pls visit our official web-site Thane Municipal Corporation www.thanecity.gov.in

CIN No.: L55101MH1981PLC024097
Registered Office: The Leela, Sahar, Mumbai - 400 059;
Tel: 022-6691 1182; Fax: 022-6691 1212;
mail: investor.service@hlvltd.com; Website: www.hlvltd.com

HLV LIMITED

POSTAL BALLOT NOTICE

Members of the Company are hereby informed that the Company has dispatched a Posta Ballot Notice, to transact the special business as set out in the said Notice by way of posta ballot through remote e-voting (Voting through Electronic means) ("e-voting") through electronic mode only to the members whose e-mail address is registered with the ompany/Company's Registrar and Share Transfer Agents, MCS Share Transfer Agen imited (RTA)/Depositories/Depository Participants, as on the Cut-Off Date i.e. Friday, November 24, 2023 The Company has completed electronic dispatch of the Postal Ballo Notice on Wednesday, November 29, 2023.

The Postal Ballot Notice is available on the Company's website at www.hlvltd.com and on he website of the Stock Exchanges i.e. BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and on the website of National Securities Depository .imited ('NSDL') at www.evoting.nsdl.com. Members who do not receive the Postal Ballo Notice may download it from the above-mentioned websites.

The Company has engaged the services of NSDL as the agency to provide e-voting facility for the members to exercise their right to vote on the resolution proposed in the said Postal Ballot Notice. Members are requested to carefully read the instructions given in the Postal Ballot Notice and record their assent (FOR) or dissent (AGAINST) through the e-votin process only not later than 05.00 P.M. IST on Sunday, December 31, 2023. Physical copies of the Postal Ballot Notice along with postal ballot forms and pre-paid business reply envelopes are not being sent to Members for this Postal Ballot. Accordingly, the ommunication of the assent or dissent of the Members would take place through remo voting only.

Members may cast their votes during the period mentioned herein below Commencement of e-voting: 9:00 a.m. (IST) on Saturday, December 2, 2023

5:00 p. m. (IST) on Sunday, December 31, 2023 E-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the voting modul

shall be forthwith disabled by NSDL upon expiry of the aforesaid period. Members whose names appear on the Register of Members (physical holding) / List or Beneficial Owners (Demat holding) as on the Cut-Off Date will only be considered eligible for the purpose of e-voting. A person who becomes a member after the Cut-Off Date should treat this notice for information purpose only. Voting rights of the members shall be in proportion to their shareholding in the Company as on the Cut-Off Date for e-voting i.e.

Members whose e-mail lds are not registered or updated with the RTA or Depository Participants should follow the following steps for procuring login credentials:

Physical Mode Dematerialised Mode

Please provide Folio No., Name of Please provide Demat account details Shareholder, scan copy of the share (CDSL-16 digit beneficiary ID/NSDL-16 certificate (front and back), PAN and digit DP ID + Client ID), Name, clien AADHAR (both self-attested scan copy) by master or copy of consolidated account mail to investor.service@hlvltd.com. statement, PAN and AADHAR (both self attested scan copy) by email to investor.service@hlvltd.com.

Alternatively, shareholder/members may send a request to evoting@nsdl.com for procuring user id and password for e-voting by providing above mentioned documents After due verification, the Company or NSDL will forward the login credentials at the registered e-mail address of the member.

The Resolution, if approved, shall be deemed to have been passed on the last date of -voting, i.e. December 31, 2023. The results of e-voting will be announced on or before Tuesday, January 2, 2024 and will be displayed on the Company's website www.hlvltd.com and will be communicated to the Stock Exchanges i.e. BSE and NSE where the equity shares of the Company are listed and NSDL. The Company will also display the results of the Postal Ballot at its Registered Office.

case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for hareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of <u>www.evoting.nsdl.com</u> or call on: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre. Senior Manager- NSDL at evoting@nsdl.com. for any further clarifications.

By Order of the Board of Director For HLV Limited

Date: November 30, 2023

November 24, 2023

Sd/-**Company Secretary**

DEPUTY REGISTRAR OF CO-OPERATIVE SOCIETIES, N-WARD, ROOM NO. 311, 3RD FLOOR, KOKAN BHAVAN, NAVI MUMBAI - 400 614.

PUBLIC NOTICE PARASMANI CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.,

New Maneklal Éstate, S. N. Mehta Marg, Ghatkopar (W), Mumbai - 400 086. V/s.Applica

Shri. Omprakash T. Singh A/403, Parasmani Co-Operative Housing Society Ltd.

New Maneklal Estate, S. N. Mehta Marg, Ghatkopar (W), Mumbai – 400 086Responder

The above mentioned Respondent is hereby ntimated by this Public Notice that the Applicant Society has filed the Application for recovery of dues u/s. 154 B - 29 (1) before the competent Authority of N-ward and the notice was been served on the above mentioned address, but no one came and attended a single hearing from your side, so we are intimating you for the last time through this Public Notice that the next date of hearing is kept on 12.12.2023 at 03.00 p.m. you may remain present if you so desire. If no one comes from your side on the abovementioned date, then ex-parte order will be passed, which you may take a note of.

Sr. Defaulter's Flat Recovery No Name No. Amount Name No. Amount

Omprakash T. A/403 Rs. 4,25,197/ Singh This Public Notice dated 29.11.2023, is been sent from my office and I have signed and given the approval for this public Notice.

Deputy Registrar. Co-operative Societies, N-Ward, Mumbai Kokan Bhavan, Navi Mumbai.

Court Room No. 2 IN THE CITY CIVIL COURT AT BOMBAY BORIVALI DIVISION AT DINDOSHI SUMMARY SUIT NO. 152 OF 2017

ICICI Bank Ltd. A Body Corporate incorporated and registered under the Indian

Companies Act,1956 and licensed as a Bank under The Banking Regulation Act 1949 having Registered Office at ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road, Vadodara, 390 007, Gujarat and its Corporate Office at ICICI Bank Towers, Bandra Kurla Complex, Mumbai- 400051 Through its Authorised Officer Ashwin Rao

Versus Sajid Hussain Shaikh Indian Inhabitant, adult. Age and occupation not known Age and occupation not known having his residential address at Flat No. 1303, 13 Floor, Jivan Building, Mohan Srushti, Kachorgaon Kalyan (East), Near Patri Pool, Thane-421301

...Defendant TAKE NOTICE that this Hon'ble Court will be moved before her Honor Judge Smt. V.D. Ingle presiding in the Court Room No. 2 on 10th January, 2024 at 11.00 O'clock in the forenoon by the above named Defendants for the following reliefs:

(a) that Defendant be ordered and decreed to pay to the Plaintiffs a sum of Rs. 5,21,367 (Rupees Five Lac Twenty One Thousand Three Hundred and Sixty Sever Only) under the Credit Facility Application Form dated Credit Facility Application Form and Most Important Terms and Conditions dated 31st October 2013 (Exhibit "C" & "D' hereto) as per the Particulars of Claim being Exhibit 'G' hereto with further interest or principal Amt of Rs. 4.57.373.00/-@ of 15.00% p.a. per annum with monthly rests from the date of filing the suit till payment and/or realisation:

(b) for costs of this suit: Dated this 08th day of November 2023.

For Registrar. City Civil Court, Bombay Dindoshi

Sealer, This Writ of Summons is taken
Out by M/s. H. M. Legal Associates Advocate for Plaintiff,
Office No. 75, 7th Floor, 'B' wing,
Mittal Towers, Nariman Point, Mumbai - 400 021 mail id: hmlegal @ Tel: 022024596

্যুদ্রটা State Bank of India

Retail Assets Centralised Processing Centre (RACPC) – SION
Unit No. 602, 603 & 604, B–Wing, Commercial – I, Kohinoor City, Kirol Road,
Off L.B.S Marg, Kurla (West), Mumbai - 400070 Phone: 022-4191 6203 / 91, Email: racpc.sion@sbi.co.in

The Authorized Officer of the Bank has issued **Demand Notice dated 01.11.2023** in compliance of section 13(2) of SARFAESI Act, 2002 to the below mentioned borrower/quarantors demanding outstanding amount within 60 days from the issue of the said notice, mentioned as per details. Some notices are returned undelivered / refused. Hence this publication of the notice is made fo

notice to the following Borrower/Guarantors. Name of the Borrower : Mr. Ravishankar Aithal

Demand Notice Outstanding Amount: Rs.17,39,836/- (Rupees Seventeen Lakhs Thirty Nine Thousand Eight Hundred and Thirty Six only)

Description of the Property Mortgaged: Flat No-101, 1st Floor – A Wing, Building-'Om Vinayak Darshan' CHSL, Goveli Road, Nearby Raviraj Hotel, Village-Titwala (East), Kalyan, Thane-421605 Borrower/Guarantors are hereby informed that Authorized Officer of the Bank shall under provision of SARFAESI Act, take possession and subsequently auction the Mortgaged Property/Secured Assets as mentioned above if the Borrower/Guarantors do not pay the amount as mentioned above within 60 days from the date of publication of this notice. The Borrower/Guarantors are also prohibited under section 13(13) o

SARFAESI Act to transfer by sale, lease or otherwise the said secured assets stated above without obtaining written consent of the bank. This public notice is to be treated as notice u/s. 13(2) of the SARFAESIAct, 2002. Borrower/Guarantors are advised to collect Original Notice issued u/s, 13(2) from the undersigned on any working day in case notice sent by Regd. Post not

received by them Date : 30.11.2023 Place: Thane **Authorised Officer**

PUBLIC NOTICE

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI (BANDRA BRANCH)

L.E. & C. SUIT NO. 78 OF 2023 Globiz Exim Private Limited

a Private Limited Company, registered Under the provisions of the Companies Act, 1956 and having its registered Office situated at 402, Kalpana Plaza, 24/1, 47B, Brihana Road,

Kanpur (U.P.) 208 001. ..Plaintiff

Through Ramdas Dalvi (authorised Officer] V/S.

. A & J Hospitality Services

Office at A/304 Oberoi Chambers, Opp. Kuber Commercial Complex New Link Road,

Andheri West, Mumbai 400 053 Through their Partners namely: 2. Mr. Shivdas Sopan Khokrade

age 47. Occ. Partners 3. 3. Mr. Jagdish Jairam Patil

age 54, Occ. Partners a Partnership firm duly registered under the provisions

of the Indian Partnership Act, 1932 having its Office at A/304 Oberoi chambers, Opp. Kuber Commercial Complex New Link

Road, Andheri West, Mumbai 400 053 Also at 704/705 Saya Park Pakhadi, Behind TMC Garden, Kharegaon, Kalwa, Thane -400 605. ...Defendants

The Defendants abovenamed,

Whereas the Plaintiff abovenamed has instituted the suit against the Defendants praying therein that the Defendants be ordered and decreed to quit vacate and handover quite vacant and peaceful possession of the suit premises being premises situated on the ground floor numbering 104 admeasuring 5400 sq. ft. (super built up) in the building Oberoi Chambers 1, Off New Link Road, Andheri West, Mumbai 400 053 and for such other and further reliefs. You are hereby summoned to file your written statement with a list of documents relied upon on or before 07th December, 2023 at 02.45 P.M. and appear before the Court Room No. 32 in person or by a duly authorized Pleader of the Court, duly instructed and able to answer all material questions relating to the suit. You will bring with you or send by your Pleader, any documents in which you intend to rely in support of your defence and you are

statement or your appearance on the day before mentioned, the suit will be heard and determined in your absence Given under my hand and the Seal of this Hon'ble Court, this 16th day of October, 2023

hereby required to take notice that in default of filing the written

Dated:24/11/2023 Place: Mumbai.

court seal (Atul. G. Rane) Additional Registrar

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT BOMBAY DINDOSHI (BORIVALI DIVISION)
CIVIL SUIT NO. 244 OF 2018

ICICI Bank Ltd

Through its Authorised Representative Nileesh Shrikant Bidwe S/o. Shrikant Bidwe, aged 39 years, A banking company incorporated and registered under the provisions of the Companies Act, 1956 and the Banking Regulation Act, 1946 and having its registered office at ICICI Bank Tower, Near Chakli, Circle, Old Padra Road, Vadodara- 3900 007, Gujarat and its Corporate Office at ICICI Bank Towers, Bandra Kurla Complex, Mumbai- 400 051Plaintiff

Versus Monir Hussain, Room No. 702, Building No. 4, Lady Ratan Housing Society, Worli, Mumbai- 400 018 ...Defendant TAKE NOTICE that, this Hon'ble Court will be moved before His

Honour Judge <u>SMT. S.S. TODKAR</u> presiding in the <u>Court Room No.3</u> on <u>05.12.2023</u> at 11 O'clock in the forenoon by the above-named Defendants for the following reliefs:-

a. that it be declared that an aggregate Rs. 2,39,100.60 (Rupees Two Lakhs Thirty Nine Thousand One Hundred and Paise Sixty Only) as on 27th June, 2017 is due and payable by the Defendant to the Plaintiff as per Particulars of Claim mentioned aforesaid together with interest at the contractual rate 24% p.a. from the date of filing the Suit till paymen and/or realization; b. that a decree be passed against Defendant directing Defendant to

Thirty Nine One Hundred and Paise Sixty Only) as on 27th June, 2017 as per Particulars of Claim mentioned aforesaid together with interest at the contractual rate 24% p.a. from the date of filing the suit till payment and/or realization; c. pending the hearing and final disposal of the suit, the Defendant be ordered and directed to furnish security within two weeks or such other

time as this Hon'ble Court may deem fit and proper in the sum of Rs. 2,39,100.60 (Rupees Two Lakhs Thirty Nine Thousand One Hundred and Paise Sixty Only) as on 27th June, 2017 being the suit claim, to the satisfaction of this Hon'ble Court in order to secure the lating that Plaintiff. claim of the Plaintiff;

d. pending the hearing and final disposal of the present suit, the Defendant be ordered and directed to notify/ disclose on oath all the assets as on the date of present suit or such other date as this Hon'ble Court may deem fit, belonging to and/or standing in the name of the e. in the event the Defendant fail to furnish security within the time as may

be prescribed by this Hon'ble Court, an order of attachment before Judgment under the provisions of Order XXXVIII Rule 5 and Under Order XXI Rule 43 of the Code of Civil Procedure, 1908 be granted by attachment of the properties of the Defendant that may be disclosed by the Defendant on oath; f. that pending the hearing and final disposal of this present suit, this Hon'ble Court be pleased to direct the Defendant to deposit his passport with this Hon'ble Court and the said Defendant be further directed not to

with this Hon'ble Court and the said Defendant be further directed not to leave India without the permission of this Hon'ble Court; g. this Hon'ble Court be pleased to pass a permanent order and injunction restraining the Defendant by himself, his servants and agents or any third party claiming, by, through under or on behalf of the Defendant from disposing off, selling, transferring, encumbering, creating any charge or otherwise dealing with the assets and properties that may be disclosed by Defendant;

that may be disclosed by Defendant;

h. that pending the hearing and final disposal of this present suit,
Defendant and his agents, servants etc. be restrained by an order of
injunction from this Hon'ble Court from transferring, alienating,
encumbering or otherwise parting with any of its properties, without the
prior permission of this Hon'ble Court;

i. that pending the hearing and final disposal of this present suit, Defendant be directed to make a full, fair and complete disclosure of its assets on oath, including therein, its immovable, movable assets, receivables, book debts, investments, bank accounts etc, along with a true and correct valuation of such assets and upon such disclosure the movable and immovable properties be directed to be attached and sold and the amounts realised from the said sales be directed to be deposited with the Plaintiff for appropriation against its claim;

before the sum of appropriation against its callfit; but hat pending the hearing and final disposal of this present suit, Defendant, his agents, servants etc. be restrained by an order of injunction from this Hon'ble Court from transferring, alienating, encumbering or otherwise parting with its moveable properties, current assets as well as its immovable properties, without the prior permission of this Hon'ble Court. Hon'ble Court: k. that pending the hearing andfinal disposal of this present suit, the

Court Receiver be appointed in respect of the current assets as well as the immovable properties of the Defendant, with all powers under Order 40 of the Code of Civil Procedure including the power to sell the same and the sale proceeds thereof be paid over to the Plaintiff for appropriation towards its dues;

I. that pending the hearing and final disposal of this present suit, the Court Receiver be appointed in respect of properties so declared and given all powers under Order 40 of the Code of Civil Procedure including the power to sell the same and the sale proceeds thereof be paid over to the Plaintiff for appropriation towards its dues;

m. that interim and ad interim reliefs in terms of prayer clauses above be granted; n. for such further and other reliefs as the nature and circumstances of

the case may require; o. that Cost of the suit may also be awarded in favour of the Plaintiff Bank.

Dated this 07th day of November, 2023.

For Registrar, City Civil Court, Dindoshi

Sealer Mr/Messrs. Advocate for the plaintiff /s.
Address:- VIDHII PARTNERS, ADVOCATE 2nd Floor, Darabshaw
House, Shoorji Vallabhdas Marg, Ballard Estate, Mumbai- 400001 To, Monir Hussain

BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA No. ACHE/AEM/1405 dated 29/11/2023 **E-TENDER NOTICE**

Name of Organization	BRIHANMUMBAI MUNICIPAL CORPORATION
Name of Organization	
Subject :-	Name of Work: Beautification of Centre Divider of Nehru Road From akola Signal to Shivaji
	Maharaj Road junction, Nehru Road, Santacruz
	E), in H/E Ward.
	Tender Document No. :- 2023 MCGM 966390
	Estimated Cost : Rs. 95,28,421/-
	Contract Period : 6 months
	EMD : Rs. 95,500/-
Date of issue and sale of tender	30.11.2023 from 11:00 Hours onwards.
Pre Bid Meeting Date	NA
Last date & time for sale of tender	11.12.2023 upto 12:00 Hrs.
Submission of Bid and	11.12.2023 upto 16:00 Hrs.
Bid Security Deposit	
Opening of Packet - A	13.12.2023 after 16:15 Hours onwards
Opening of Packet - B	13.12.2023 after 16:20 Hours onwards
Opening of Packet - C	18.12.2023 after 15:00 Hours onwards
Address for Communication	Office of
	Office of the Assistant Commissioner
	H/East Ward Office,
	137 T.P.S. 5, IInd Road, Prabhat Colony,
	Santacruz (E), Mumbai-400055.
Website	Email ID: ac.heast@mcgm.gov.in
	http://mahatenders.gov.in
Venue for opening of Bid	Office of :
	Office of the Assistant Commissioner
	H/ East Ward office,
	137 T.P.S. 5, IInd Road, Prabhat Colony, Santacruz (E),
	Mumbai-400055.

This tender document is not transferable.

E-Tender is available on website www.mahatenders.gov.in

If in case, any changes in header data the same will be updated on http://mahatenders.gov.in OR the same will be displayed on notice board of office of Assistant Commissioner H/E ward office.

The BMC reserves the right to accept any of the application or reject any or all the application received for above subject without assigning any reason thereof.

PRO/2124/ADV/2023-24

Assistant Commissioner H/E Ward

Fever? Act now, see your doctor for correct & complete treatment

जाहीर सूचना

OICICI Bank

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २रा मजला, रोड क्र. १, प्लॉट क्र- बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र-४००६०४.

अ. इत. १.	कर्जदार/सह-कर्जदार/ हमीदाराचे नाव/ (कर्ज खाते क्रमांक) आणि पत्ता लाइफलाइन मेडिकल स्टोअर्स/ योगेश मोहनराव निंबाळकर/ निकिता योगेश निंबाळकर/ मोहनराव बालचंद्र	च्या शेवटच्या ज्ञात पत्त्यावर त्यांना जारी करण्यात आली, तथापि ती न बजावता परत आली म्हणुन त्यांना सदर जाहीर सूच तारण मत्तेच्या मिळकतीचा पत्ता/ अंमलबजावणीयोग्य मत्ता फ्लॅट नं. ८, दुसरा मजला, रामरेखा अपार्टमेंट, प्लॉट नं. १४०, सीटीएस क्र. ६४७६/१५२, गोळीबार मैदान, ता. फलटण, जि.	मूचना पाठविल्याची तारीख/ सूचनेच्या तारखेस थकबाकी ऑक्टोबर १०, २०२३	एनपी तारीर ०१-०६-
· ·	निंबाळकर/ '६४५२०५५००१३७/ सीएस क्रमांक ५६४०, प्लॉट क्र. १, महात्मा फुले चौक, ता. फलटण, जि. सातारा, महाराष्ट्र सातारा– ४१५५२३	सातारा, महाराष्ट्र ४१५५२३	ह. २,५०,१०५/-	0, 04
₹.	साई ट्रेडिंग कंपनी/प्रकाश विठ्ठल राऊत/चंद्रकला प्रकाश राऊत/'३७५४०५००२०५१/दुकान क्र.६/७, कृषी उत्पन्न बाजार समिती, ता. कन्नड, जि. औरंगाबाद, महाराष्ट्र औरंगाबाद –४३११०३	प्लॉट क्रमांक १०६, नगर पालिका घर क्रमांक १/१६९, सर्व्हे क्र.७/१बी, कसबे व नगर पालिका कन्नड, ता. कन्नड, जि. औरंगाबाद, महाराष्ट्र ४३११०३	ऑक्टोबर १०,२०२३ रु. २५,१७,६०४/-	२९-०७-
₹.	एन. सी. भंडारी/ नरपतचंद बादलचंदजी भंडारी/ निर्मल नरपतचंद भंडारी/ उर्मिला नरपतचंद भंडारी/ '०८७००५५०१२३८/ चंद्रलोक, एकोरी वार्ड, महात्मा गांधी रोड, गुरुदेव मेडिकल जवळ, महाराष्ट्र चंद्रपूर्- ४४२४०२	मिळकत क्रमांक:-१: सर्व्हें क्र. ५५/२ (पश्चिम भाग), पी. एच. नं.७, मौजा दाताळा, तहसील व जि. चंद्रपूर, महाराष्ट्र ४४२४०२. मिळकत क्रमांक:- २: सर्वेक्षण क्रमांक ५७ (पश्चिम भाग), पी.एच. नं.७, मौजा दाताळा, तहसील व जि. चंद्रपूर, महाराष्ट्र ४४२४०२. कंपनीच्या जंगमगहाणाच्या मार्गाने बँकेच्या बाजूने विशेष शुल्क जसे की पुस्तक कर्जे, बिले कागदोपत्री किंवा स्वच्छ, थकबाकी असलेले पैसे, प्राप्ती, वर्तमान आणि भविष्य दोन्ही, एका स्वरूपात आणि रीतीने समाधानकारक बँक	ऑक्टोबर ११,२०२३ रु. २५,५६,४०३/-	08-00-
٧.	अरविंद एंटरप्रायझेस/भूषण अरविंद कापसे/अमृता भूषण कापसे/'००२७०५०१८४६१/सर्व्हें नं. १५/२, प्लॉट नं.७, बोरसे नगर, सटाणा नाका, ता. मालेगाव, जि. नाशिक, महाराष्ट्र मालेगाव- ४२३२०३	प्लिंट क्र.१६, सर्व्हें क्र.८५/१/ए/१/१/२, सी.टी.एस. क्र. ४१४२, कला नगर, गणेश मंदिराजवळ, इंदिरा नगर, मौजे वडाळा, ता. जिल्हा. नाशिक, महाराष्ट्र– ४२२००६	ऑक्टोबर १३, २०२३ रु. ५६,९५,८८०/-	१७-०७-
ч.	मे. श्री श्यामजी सेल्स/ श्री. पवन बालमुकुंद शर्मा/ श्री. अरुण बालमुकुंद शर्मा/ सौ. नेहा पवन शर्मा/ सौ. सरला बालमुकुंद शर्मा/ '१७७६०५००४१८६/ दुकान क्र. ९, पहिला मजला, आकार डेव्हलपर, टिळक रोड, गणेश मंदिराजवळ, जिल्हा अकोला, महाराष्ट्र अकोला- ४४४००१	मिळकत क्रमांक: -१: ब्लॉक क्रमांक १५,प्लॉट क्रमांक ०६ (पूर्व बाजूचा भाग), सर्वे क्रमांक १२ (भाग) (७/१२ उतार्रानुसार एस. १३/१/१ आणि एनए आदेशानुसार एस. क्रमांक १३), चैतन्य लेआउट, गौरक्षण रोड, मौजे मलकापूर, ता. जिल्हा. अकोला, महाराष्ट्र- ४४४१ ०१. मिळकत क्रमांक:- २: प्लॉट क्रमांक ६, सर्ल्हे क्रमांक ८/१, न्यू जैन मंदिराजवळ, दूध डेअरी	ऑक्टोबर १७, २०२३ रु. ७८,६९,६०८/-	१६-०६
ξ.		रोड, शास्त्री नगर, मौजे उमरखेड, ता. अकोला, महाराष्ट्र- ४४४१ ०१ सीटीएस क्र.१०७११, १०७१२ आणि १०७१४, शीट नं.३८, एमसीएच नं.१-१२-७३, गवळी पुरा, मामा चौक, जि. जालना,	ऑक्टोबर १७, २०२३	28-03
٥.	अतिरिक्त एमआयडीसी रूपम रोलिंग मिल समोर, जि. जालना, महाराष्ट्र जालना- ४३१२०३ आसिफ अस्लम बेपारी/ रुखसार आसिफ बेपारी/ '०४९३०५५००३४१/३०१, गुरुवार पेठ, कसबा वाडा, ता. व नगर पंचायत कराड, जि. सातारा, महाराष्ट्र कराड-४९५११०	महाराष्ट्र - ४३१ २०३ सीटीएस क्र. ३०३/बी, कसबे कराड, गुरुवार पेठ, तालुका कराड, जि. सातारा, महाराष्ट्र ४१५११०	रु. २६,६८,९३८/- ऑक्टोबर १७, २०२३ रु. १४,०२,४७०/-	११-०७
٤.	एम झैद सी फूड/ श्री. इस्माईल हैदरअली सोलकर/ श्रीम. नाझिया इस्माईल सोलकर/ '०३४००५०१३६०७/ एफ. क्र.५६, नगर परिषद फिश झोन, ता. वजिल्हा. रत्नागिरी, महाराष्ट्र रत्नागिरी- ४१५६१२	म्युन्सिपल घर क्रमांक झेड३डब्ल्यू६००२३२२, (जुने महानगरपालिका घर क्रमांक ३७७५/३), सीटीएस नं.३०८, सर्व्हें क्र ४००/ए/१/ए, मस्तान मोहल्ला, मिरकर वाडा, मौजे झाडगाव, ता. जिल्हा. रत्नागिरी, महाराष्ट्र –४१५६१२	ऑक्टोबर १९, २०२३ रु. १०,१७,५९१/-	१९-१०
₹.	श्री. अतुल परशुराम भावसार/ सौ. दीपाली हर्शल भावसार/ श्री. राहुल परशुराम भावसार/ '१४५२०५००५७४३/ ७४/ए, आडव वस्ती, श्री काळू आई मंदिर क्षेत्र, केएनपी शाळा क्र. ११, येवला रोड, जि. अहमदनगर, महाराष्ट्र अहमदनगर- ४२३६०१	सर्व्हें क्र.२०६ (२ पैकी), (घर क्र. डब्ल्यू५झेड४०००११४), गाव कोपरगाव, कोपरगाव नगरपिषद, कसबे कोपरगाव, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर, महाराष्ट्र– ४२३६०१	ऑक्टोबर २१,२०२३ रु. २७,४०,४२६/-	२०−०२
٥.	करवीर दूध डेअरी / तुषार पांडुरंग देवकर / पहुवी तुषार देवकर / पांडुरंग गणपत देवकर / '७५६५०५५००७३ / सर्व्हें नंबर १५४/३/२, देवकर वस्ती, गणपती मंदिराजवळ, हिंजेवडी रोड, मौजे वाकड, ता. हवेली, महाराष्ट्र पुणे - ४११०५७	फ्लॅट क्र. ६०३, ०६ वा मजला, कीजवूड्स, सर्व्हें क्र. १५४/२/३, देवकर वस्ती, मौजे वाकड, तालुका मुळशी, जि. पुणे, महाराष्ट्र- ४१ ३००४	ऑक्टोबर २१,२०२३ रु. ६४,३२,२६७/-	06-08
٤.	नीलेश सुधाकर खरड/ सुधाकर विश्रामजी खरड/ दीपिका निलेश खरड/ '०८६८०५००२४९५/ असदपूर, अचलपूर, जि. अमरावती, महाराष्ट्र अमरावती – ४४४८०६	मिळकत क्रमांकः-१: फ्लॅट क्र एस-५, दुसरा मजला, आसरा अपार्टमेंट, प्लॉट क्र १०, सर्व्हें क्र १५/२, नारायणपूर रोड, नागोबा मंदिराजवळ, गाव खेडेओमाळी, ता. अचलपूर, जि. अमरावती, महाराष्ट्र- ४४४६०१. मिळकत क्रमांक:-२: प्लॉट क्रमांक ११ ७, प्रभाग क्रमांक १, नश्चल शीट क्रमांक ३, हनुमान मंदिराजवळ, मौजे आसतपूर, तालुका अचलपूर, जि. अमरावती, महाराष्ट्र- ४४४८०६	ऑक्टोबर २५, २०२३ रु. २५,५३,६३०/-	१८-०६
۲.	मे. डिसेंट स्टेशनरी/ श्री. कुणाल अनूप चंद्र मेहता/ सौ. किरण कुणाल मेहता/ '०४१५०५००२४०३/ दुकान क्र. ०४, तळ मजला, साने बिल्डिंग २, नानाभाई लेन, अकबर अलॉयज फ्लोरा फाउंटनजवळ, मुंबई – ४००००१	फ्टॅट नं. १४०५, १४वा, केशव शिव हाइट्स, पंडित सॉलिसिटर रोड, मालाड पूर्व, मुंबई-४०००९७ जुना सर्व्हें क्र १२६ वर बांधलेला, नवीन सर्व्हें क्र ३३४, हिसा क्र ०१ आणि ०३ (भाग), सीटीएस क्रमांक ४२२बी, ४२२बी/१, ते १५ गाव मालाड (पूर्व), तालुका बोरिवली, नोंदणी उपजिल्हा आणि मुंबई उपनगरातील उपजिल्हा.	ऑक्टोबर २७, २०२३ रु. ७५,५०,८२७/-	07-06
₹.	मे. किंग्ज ब्रॉयलर पोल्ट्री फार्म/ श्रीम. सनोबेर तन्वीर अहमद शेख/ श्रीमान तन्वीर अहमद शेख/ '००३८०५००६१०१ / दुकान क्र. ०६, प्लॉट क्र. २४६/२४९, बाजार रोड, वांद्रे टाउन मार्केट समोर, फिश मार्केट जवळ, वांद्रे पश्चिम, महाराष्ट्र मुंबई – ४०००५०	बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत सिटी सर्व्हें नंबर बी/४९२/डी च्या , प्लॉट क्रमांक ५०, गाव वांद्रे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर धारक जिमनीच्या भाग व विभागावर बांधकामीत फ्लॅट क्रमांक ५०१, पाचवा मजला, शेरू को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड मध्ये, वरोडा रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई - ४००५०	ऑक्टोबर २७, २०२३ रु. ६७,७०,२६६/-	₹0-0८
٧.	उन्नती जनरल स्टोअर्स/ उज्वला विकास लोहकरे/ प्रफुल विकास लोहकरे/ उन्नती विकास लोहकरे/ '०९५८०५०१०९४९/ सराफा लाईन, विठ्ठल मंदिर वार्ड, मौजे वरोरा, जि. चंद्रपूर, महाराष्ट्र चंद्रपूर – ४४२९०७	सीटीएस क्र. १८४३, मिळकत क्र. ५९०, शीट क्र. ४५, पी. एच. क्र. १५, गाव क्र. ४६८, मौजा व तालुका वरोरा, जि. चंद्रपूर, महाराष्ट्र ४४२९०७	ऑक्टोबर २८, २०२३ रु. २३,६४,४९१/-	78-00
	हेमलता ट्रेडिंग कंपनी/ हेमलता कैलास हिरे/ कैलास आप्पा हिरे/ '६९७६०५६०१२१०/ पोस्ट मुंगसे येथे, बाबाजी काटा जवळ, मालेगाव, जि. नाशिक, महाराष्ट्र मालेगाव- ४२३२०३	प्लॉट क्रमांक ४ (पूर्व भाग), सर्व्हें नं. २/१/बी-१, विष्णू नगर, योगयोग मंगल कार्यालयाजवळ, मौजे सोयगाव, तालुका व महानगरपालिका मालेगाव, जि. नाशिक, महाराष्ट्र- ४२३२०३	ऑक्टोबर २८, २०२३ ह. २५,९८,८५१/-	28-06
ξ.	वीरभद्रेश्वर ट्रेडर्स/ आशा प्रशांत धरणे/ प्रशांत नागनाथ धरणे/ '११०७०५५००४१३/ न्यू मोंढा, आडत लाइन, तालुका उदगीर, जि. लातूर, महाराष्ट्र लातूर - ४१३५१७	प्लॉट क्र.३, सर्व्हें क्र. ११२/१, ग्रामपंचायत मिळकत क्र.८४४८, धरणे निवास, मौजे निदेबन, ता. उदगीर, जि. लातूर, महाराष्ट्र- ४१३५१७	ऑक्टोबर ३१,२०२३ रु. ५७,२५,११९/-	04-06
૭.	मदनलाल पन्नालाल/ किशोरकुमार मदनलाल तापडे/ भरतकुमार मदनलाल तापडे/ ब्रिजमोहन मदनलाल तापडे/ चंद्रकला किशोरकुमार तापडे/ वसुधा भरतकुमार तापडे/ '६४२८०५७००१८२/ १७२, सोमवार वार्ड, मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र मालेगाव – ४२३२०३	प्लॉट नं.३८ (संपूर्ण), सर्व्हें क्र.६/१ ए, मालेगाव कॅम्प वॉर्ड आणि रोड, छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाजवळ, तालुका मालेगाव, जि. नाशिक, महाराष्ट्र ४२३२०३	नोव्हेंबर ०२, २०२३ रु. ३,४८,१०७/-	yο-ξο
८.	मे. पायोनियर टेक्सटाईल/ श्री. नयन बाळासाहेब भिसे/ श्री. बाळासाहेब हरीबा भिसे (प्लॉट क्र. १०१, पहिला मजला, प्रल्हाद आश्रम या नावाने ओळखली जाणारी इमारत, सहयोग मंदिर पथ, जिमनीवर बांघलेली, सर्व्हें क्र. ३६६/१, सीटीएस क्र. १०३, टिका क्र. १६, गाव नौपाडा, तालुका व जिल्हा ठाणे, महाराष्ट्र	ऑक्टोबर ३१,२०२३ रु. १७,५०,४४२/-	29-00
۹.	मे. इंटरनॅशनल मल्टी ट्रेड कं./ श्री. साहेब लालबिहारी सहानी/ सौ. गायत्री साहेब सहानी/ '०५५५०५००७३००/ टुकान क्र. ०६, २रा मजला, दि मॉल, कस्तुरबा टॉकीज स्टेशन रोडजवळ, मालाड पश्चिम, महाराष्ट्र मुंबई -४०१२०९	मिळकत-१: प्लॉट क्रमांक ४३, गाव पिंगलास, तालुका कर्जत, जिल्हा रायगड, महाराष्ट्र धारक जिमनीवर बांधकामीत ''तत्त्व' बंगला/ व्हिला क्रमांक ४३. मिळकत-२: प्लॉट क्र २१, जूना सर्वे क्र. १, १बी, १सी, नवीन सर्वे क्र. ८२, हिस्सा क्र. २१, गाव पिंगळास, तलुका कर्जत, जिल्हा रायगड, महाराष्ट्र धारक जिमनीवर बांधकामीत ''तत्त्व''अशा ज्ञात इमारत टेरेस गार्डन व्हिला क्र./प्लॉट क्रमांक २१जी. मिळकत-३: प्लॉट क्र २२, जूना सर्वे क्र. १, १बी, १सी, नवीन सर्वे क्र. ८२, हिस्सा क्र. २२, गाव पिंगळास, तलुका कर्जत, जिल्हा रायगड, महाराष्ट्र धारक जिमनीवर बांधकामीत ''तत्त्व''अशा ज्ञात इमारत टेरेस गार्डन व्हिला क्र./प्लॉट क्रमांक २२जी.	ऑक्टोबर ३१,२०२३ इ. ८९,१५,८२७/-	28-01
०.	एमएफसी सप्लायर्स/ बागवान मुशरिफ शेख सईद/ बागवान सईद याकुब/ सिमना सईद बागवान/ '४०५२०५००१९५६/ मोजे इंदिरा नगर, तालुका बागलन, जि. नाशिक, महाराष्ट्र नाशिक - ४२३३०१ भैरवनाथ सुपर मार्केट/ महादेव पांडुरंग चौधर/ किरण महादेव चौधर/ लीलाबाई महादेव चौधर/ ११०६०५५००४४३ आणि ११०६०५५००४३३/ मालमता क्रमांक ३८३.०१, गट क्र. ६३, रुई, बालाजी नगर, पोस्ट एमआयडीसी बारामती, जि. पुणे, महाराष्ट्र पुणे- ४१३१३३	प्लॉट क्र. १४, गट क्र.१५/१ए, इंदिरा नगर, पंचायत समिती बागलाण, मालेगाव सटाणा रोडच्या बाहेर, आर्मस्ट्रॉंग मिशनरी बिल्डिंग, भारत पेट्रोलियम जवळ, तालुका सटाणा, जि. नाशिक, महाराष्ट्र-४२३३०१ गॅट क्र. ६४, जुनी मिळकत क्र. आर-३८०, नवीन मिळकत क्रमांक १२४३००११९२ (जुना क्रमांक १२४३००२३०९), बारामती भिगवण रोड, मौजे रुई, एच. पी. पेट्रोल पंपाजवळ, ता. बारामती, जि. पुणे, महाराष्ट्र- ४१३१०२	नोव्हेंबर ०४, २०२३ रु. ३१,२४,६८८/- ऑक्टोबर १६, २०२३ रु. ५३,०१,६९०/-	28-08 03-08
۲.	बोराडे आणि गायकवाड/परमेश्वर पांडुरंग बोराडे/वैष्णवी परमेश्वर बोराडे/'३३५५०५०००६३३ आणि ३३५५५५००००१४/ दुकान क्र. १०५/बी, मार्केट यार्ड, कावा रोड, जिल्हा लातूर, महाराष्ट्र लातूर-४१३५१२		ऑक्टोबर १७, २०२३ रु. ५०,२९,१९९/-	१७-०८
₹.	लायबा ट्रेडर्स/ शेख उस्मान शेख खलील/ सुलताना परवीन शेख उस्मान/ शेख इस्माईल शेख खलील मन्सुरी/ शेख सिद्दीक शेख खलील/ '०४२८०५००३८५४ आणि ०४२८५५००००५८/ प्लॉट नं. ५, हबीब नगर ०१, अलकरीम मेडिकलच्या मागे, वालगाव रोड, जिल्हा अमरावती, महाराष्ट्र अमरावती – ४४४६०१	मिळकत क्रमांक:-१: प्लॉट क्र. ४ (दक्षिण व उत्तर भाग), सर्ल्हें क्र १९, आशियाना प्लायवूड अँड हार्डवेअर, पॅराडाईज कॉलनी, धरम काटा, वलगाव रोड, मौजे टारखेडा (प्रगणे बडनेरा), ता. आणि जि. अमरावती, महाराष्ट्र ४४४६०१. मिळकत क्रमांक:-२: प्लॉट क्र. ५, (दक्षिण भाग), सर्ल्हें क्रमांक १९, आशियाना प्लायवूड आणि हार्डवेअर, पॅराडाईज कॉलनी, धरम काटा, वाळगाव रोड, मौजे तरखेडा (प्रगणे बडनेरा), चौ. आणि जि. अमरावती, महाराष्ट्र- ४४४६०१. मिळकत क्रमांक:-२: गट/सर्ल्हें क्र.२३४ (उपविभाग), मौजे कामुंजा, प्रगणे नांदगाव, जि. अमरावती, महाराष्ट्र- ४४४६०१.	ऑक्टोबर २५, २०२३ ह. ६,२२,४३,५९२/-	२९-०८
٧.	एस्सा ट्रेडर्स/ असमा नाज मोहम्मद आयुब मन्सूरी/ मोहम्मद आयुब मन्सूरी/ धरमकाटा जवळ, वालगाव रोड, जि. अमरावती, महाराष्ट्र अमरावती -४४४६०१	प्लॉट क्र.११, सब्हें क्र.२२, मिळकत क्र. १७२६, वार्ड क्र.११, असीर कॉलनी, खैरेय्याद नगर, वहदत नगर जवळ, मौजा टान्सखेडा प्रगणे बड़नेरा, ता. जिल्हा. अमरावती, महाराष्ट्र- ४४४६०१ (कंपनीच्या जंगमगहाणाच्या मार्गाने बँकेच्या बाजूने अनन्य शुल्क जसे की इतर जंगम वस्तू ज्यात पुस्तकी कर्जे, बिले कागदोपत्री असोत किंवा स्वच्छ, थकबाकीचे पैसे, प्राप्तीयोग्य, वर्तमान आणि भविष्य दोन्ही, बँकेला एका स्वरूपात आणि रीतीने समाधानी).	ऑक्टोबर २६, २०२३ रु. १,१३,७५,०८१/-	₹४-०८
ч.	श्री साई ट्रेडर्स/ अमोल रमेश बोबडे/ मोनल अमोल बोबडे/ संदीप रमेश बोबडे/ '१८९००५००२२८८ आणि १८९०५५००००७/ एपीएमसी मार्केट, शिवाजी मार्केट यार्ड, मेन रोड, हिंगणघाट, जि. वर्धा, महाराष्ट्र वर्धा - ४४२३०१	मिळकत क्रमांक: - १: प्लॉट क्रमांक १, शीट क्रमांक ४७, ब्लॉक क्रमांक ७, सीटीएस क्र.१४२, मौजा क्र.४०७, संत कबीर वार्ड, मौजा नांदगाव (बु), तहसीलदार हिंगणघाट, जि. वर्धा, महाराष्ट्र - ४४२३०१. मिळकत क्रमांक: - २: प्लॉट क्र. ८३, सल्हें क्र.७१-७२/१, पी.एच.एन. क्र.७, मौजा क्र.९२, शास्त्री वार्ड, मौजा नांदगाव (बु), तहसीलदार हिंगणघाट, जि. वर्धा, महाराष्ट्र - ४४२३०१. मिळकत क्रमांक: - ३: प्लॉट क्रमांक ३३, पी.एच.एन. ७, सल्हें क्र. ११५/१, ११६/१ए व ११६/१व, महाकाली नगरी, मौजा नांदगाव (ब), मौजा क्र.९२, तहसीलदार हिंगणघाट, जि. वर्धा, महाराष्ट्र ४४२३०१. कर्जदाराच्या कच्च्या मालाच्या संपूर्ण साठ्याचा, प्रक्रियेतील माल, अर्ध नत्यार आणि तयार वस्तू, उपभोग्य स्टोअर्स आणि पुस्तक कर्जासह अशा इतर जंगम वस्तूंच्या हायपोथेकेशनद्वारे बँकेच्या नावे विशेष शुल्क, बिले कागदोपत्री असो किंवा स्वच्छ, थकबाकीदार पैसे, प्राप्ती, वर्तमान आणि भविष्य दोन्ही.	ऑक्टोबर २८, २०२३ रु. ७९,५४,८७९/-	08-00
ξ.	बालाजी असोसिएट्स/ नागेश रामलाल मेहता/ उमा नागेश मेहता/ '००३९०५०२०२२३ आणि १४७५०५०००८५०/ कार्यालय क्र. १-४, डी विंग, जय गणेश व्हिजन, आकुर्डी, जि. पुणे, महाराष्ट्र पुणे - ४११०३५	मिळकत क्रमांक: -१: फ्लॅट क्रमांक १२०७, १२वा मजला, इमारत क्रमांक २, विंग बी, नक्षत्रअंगण, गट क्रमांक २९९ (भाग), ३०१ (भाग) आणि ३०२, समोर. कैसर कॉम्प्रेंसर मीडिया, गाव उरावडे, तालुका मुळशी, जि. पुणे, महाराष्ट्र ४११०३५. मिळकत क्रमांक:-२: फ्लॅट क्रमांक १२०४, १२वा मजला, इमारत क्रमांक २, ''सिम्फनी'', मेगापोलिस प्रकल्प, प्लॉट क्रमांक आर-१/१, १/२, १/३, १/४, राजीव गांधी इन्फोटेक पार्क हिंजवडी, गाव माण, तालुका मुळशी, जि. पुणे, महाराष्ट्र ४१ १०३५. कर्जदाराच्या कच्च्या मालाच्या संपूर्ण स्टॉक्स, प्रक्रियेतील माल, अर्ध-तयार आणि तयार वस्तू, उपभोग्य स्टोअर्स आणि स्पेअर्स आणि पुस्तकासह इतर जंगम वस्तूंच्या हायपोथेकेशनद्वारे बँकेच्या नावे विशेष शुल्क- कर्जे, बिले कागदोपत्री असो किंवा स्वच्छ, थकबाकीदार पैसे, प्राप्ती, वर्तमान आणि भविष्य दोन्ही.	ऑक्टोबर २८, २०२३ रु. ६८,१७,७१३/-	07-06
७.	मे. एपिटोम रिसर्च सर्व्हिसेस एलएलपी / पियुष योगेंद्र सोनी / अस्मिता अमर दीप मिश्रा / नीता भगवान प्रसाद मिश्रा / श्री अमर दीप मिश्रा / '०८७३०५००२१७६ आणि ०८७३५५००००३३ / कार्यालय क्रमांक सी-३०६, तिसरा मजला, यूरेका टॉवर्स माईंडस्पेस लिंक रोड, मालाड पश्चिम, मुंबई - ४०००६४	वर , ता. पनवेल, जि. रायगड. (पूर्वीची गावठाण विस्तार योजना), महाराष्ट्र	नोव्हेंबर ०१, २०२३ रु. १,५५,३४,५४५/-	२९-०८
८.	मे. योगेश एंटरप्रायझेस/ श्री. प्रवीण भारत सिंग/ श्रीमती रेखा प्रवीण सिंग/ '३४४७०५०००३५९ आणि ३४४७५५००००२/ फ्लॅट क्र. डी-१०५, भूमिराज, प्लॉट क्र. ४२/४३, सेक्टर-१९, ऐरोली, महाराष्ट्र ठाणे - ४००७०८	मिळकत -१: वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीत, तालुका वसई, जिल्हा पालघर, महाराष्ट्र. येथील सर्व्हें क्र. ६९(१७३), हिसा क्र. १,२,३,६, सर्व्हें क्र. ७०(१७४), हिसा क्र. ३ व ६, आणि सर्व्हें क्र. ७१ (१ ७३), हिसा क्र. ४ गाव डोंगरे धारक जिमनीच्या भाग व विभागावर बांधकामीत पर्लेट क्र. १२०४, १२वा मजला, विंग-डी, ब्रुकलिन पार्कचा फेज-I, मिळकत -२: जमीन सर्व्हे/गट क्र. २४२, हिसा क्रमांक	ऑक्टोबर ३१, २०२३ रु. ६०,२६,२४१/-	१७-०८
۲.	लालचंद केवलचंद लोढा/ मनीष मोहनलाल लोढा/ मोहनलाल लालचंद लोढा/ '०९९९०५००२६३३	०१ ते ७, ठाणे बेलापूर रोड, गाव दिघे, तालुका आणि नोंदणी जिल्हा व उपजिल्हा ठाणे, महाराष्ट्र धारक जिमनीच्या भाग व विभागावर बांधकामीत फ्लॅट क्र. १७०१, १७ वा मजला, विंग-सी, ग्रीन वर्ल्ड, मिळकत क्रमांक:-१: फ्लॅट क्र.बी-३, दसरा मजला, विंग बी, हेरिटेज अपार्टमेंट, सिटी सर्व्हें क्रमांक ५८७५/१/२ वर बांधलेले,	नोव्हेंबर ०६, २०२३	28-00
	आणि ०९९९५५०००२९/ दुकान क्र. १३, एपीएमसी मार्केट, आरटीओ ऑफिसजवळ, पेठ रोड, पंचवटी, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र नाशिक - ४२२००३	नाशिक महानगरपालिका, तालुका व जि. नाशिक, महाराष्ट्र ४२२००३. मिळकत क्रमांक:-२: दुकान क्रमांक १३, तळमजला, अन्नधान्य विभाग क्रमांक ०१, कृषी उत्पन्न बाजार सिमिती, सल्हें नं.७४, ७५ आणि ७६ वर बांधलेली, गाव नाशिक, सल्हें नं.२९/१ +२, ३०/३/३ ते ३०/३/६, ३०/३/६ ते ३०/३/१२, ४५/२५+बी+ए४, ४५/५+४५/६, ४५/१५+६, ४५/१७+१८ आणि ४५/२१, गाव मखमलाबाद, तालुका आणि जि. नाशिक, महाराष्ट्र ४२२००३. मिळकत क्रमांक:-३: दुकान क्रमांक २०, तळमजला, अन्नधान्य विभाग क्रमांक ०१, कृषी उत्पन्न बाजार समिती, सल्हें क्रमांक ७४, ७५ आणि ७६ वर बांधलेली, गाव नाशिक, सल्हें क्रमांक २१/१ +२, ३०/३/३ ते ३०/३/६, ३०/३/८ ते ३०/३/१२, ४५/२ए+बी+ए४, ४५/५+४५/६, ४५/१५+१६, ४५/१७+१८ आणि ४५/२१, गाव मखमलाबाद, तालुका आणि जि. नाशिक, महाराष्ट्र ४२२००३. कर्जदाराच्या कच्च्या मालाचा संपूर्ण साठा, प्रक्रियेतील माल, अर्ध-तयार आणि तयार वस्तू, उपभोग्य स्टोअर्स आणि स्पेअर्स आणि पुस्तक-कर्जांसह अशा इतर जंगम वस्तूच्या गृहीतकेद्वारे बँकेच्या नावो विशेष शुल्क, बिले कागदोपत्री असो किंवा स्वच्छ, थकबाकी असलेले पैसे, प्राप्त करण्यायोग्य, वर्तमान आणि भविष्य दोन्ही.	₹. २,४४,५१,३५०/-	
0.	अगत्य एंटरप्रायझेस/ गणेश रामचंद्र जगताप/ रामचंद्र कृष्णराव जगताप/ '३६९२०५०००५९१ आणि ३६९२५५०००००६/ फ्लॅट क्र. ११०, ३रा मजला, प्रथमेश अपार्टमेंट, सर्व्हे क्र. ७४, हिस्सा नं.३/५, (जुना नं. १२७/३/५)), मौजे कात्रज, तालुका हनेली, जि. पुणे, महाराष्ट्र पुणे - ४११०४६	पलॅट नं.११०, ३रा मजला, प्रथमेश अपार्टमेंट, सर्व्हे नं.७४, हिसा नं.३/५, (जुना एस. नं.१ २७/३/५), मौजे कात्रज, तालुका हलेली, जि. पुणे, महाराष्ट्र ४११०४६	नोव्हेंबर ०६, २०२३ रु. ३०,५५,९११/-	०६-०८
१.	ज्ञानेश्वर एजन्सीज/ ज्ञानेश्वर बाळकृष्ण तेली/ सुवर्णा ज्ञानेश्वर तेली/ सुनील बाळकृष्ण तेली/ बाळकृष्ण राष्ट्र तेली/ मालन बाळकृष्ण तेली/ अशोक दगडू तेली/ '२००५०५५००३०६, २००५५५००००१३ व २००५५५००००१४ गट क्र. ९२०/९२१, जय भवानी चौक, मेन रोड सांगोला, महाराष्ट्र सोलापूर - ४१३३०७	मिळकत क्रमांक: - १: सिटी सर्व्हें क्रमांक १९९८, एमएनसी जुनी मिळकत क्रमांक ९२३, नवीन मिळकत क्रमांक ३१००१३४५, लोहार गल्ली, जय भवानी चौक, ता. सांगोला, जि. सोलापूर, महाराष्ट्र ४१३३०७. मिळकत क्रमांक: - २: सिटी सर्व्हें क्र. २११७/ए, एमएनसी जुनी मिळकत क्रमांक १०४९, नवीन मिळकत क्रमांक २२०००५७२, लोहार गल्ली, जय भवानी चौक, ता. सांगोला, जि. सोलापूर, महाराष्ट्र ४१३३०७. मिळकत क्रमांक: - ३: सिटी सर्व्हें क्रमांक २११८, मनपाची जुनी मिळकत क्रमांक १०४८/१/२, नवीन मिळकत क्रमांक २२०००५७०, लोहार गल्ली, जय भवानी चौक, ता. सांगोला, जि. सोलापूर, महाराष्ट्र ४१३३०७. मिळकत क्रमांक: - ४: सिटी सर्व्हें क्रमांक २०१३, एमएनसी जुनी मिळकत क्रमांक १०००ए, नवीन मिळकत क्रमांक ३१००१३४४, लोहार गल्ली, जय भवानी चौक, ता. सांगोला, जि. सोलापूर, महाराष्ट्र ४१३३०७. कर्जदाराच्या कच्चा माल, प्रक्रियेतील माल, अर्ध-तयार आणि तयार वस्तू, उपभोग्य स्टोअर्स आणि स्पेअर्स आणि बुक-कर्जासह अशा इतर जंगम वस्तूच्या संपूर्ण साठ्याच्या हायपोथेकेशनद्वारे बँकेच्या नावे विशेष शुल्क. , बिले कागदोपत्री असो किंवा स्वच्छ, थकबाकीदार पैसे, प्राप्ती,	नोव्हेंबर ०७, २०२३ रु. ३,५८,३२,००१/-	₹₹-0८
२.	कांचन एजन्सीज/ सुंदरदास जेठानंद आहुजा/ कांचन सुंदरदास आहुजा/ '१०७२०५००१८३८, १०७२५५००००१५ आणि १०७२५५००००२२ घोमंडी मार्केट, चांदणी चौक जवळ, जि. गोंदिया, महाराष्ट्र गोंदिया ४४१६०१	वर्तमान आणि भविष्य दोन्ही. [मिळकत क्रमांक: -१: दुकान क्रमांक ३, तळमजला, मिळकत क्रमांक १०७, गट क्रमांक ४०६/२०, ४०६/५ आणि ४०६/६ए, ठाक क्रमांक ७६, टी. एस. नं. २९, मौजा गोंदिया बुज, जि. गोंदिया, महाराष्ट्र- ४४१६०१. मिळकत क्रमांक: -२: दुकान क्रमांक ४, तळमजला, मिळकत क्रमांक १०७, गट क्रमांक ४०६/२०, ४०६/५ आणि ४०६/६ए, ठाक क्रमांक ७६, टी. एस. क्रमांक २९, मौजा गोंदिया बुज, जि. गोंदिया, महाराष्ट्र- ४४१६०१. मालमत्ता क्रमांक: -३: प्लॉट क्रमांक ३३, गट क्रमांक २९९, ३००/१, ३००/१ आणि ३०८/१, ठाक क्रमांक ७६, टी. एस. नं.२९, मौजा गोंदिया बुज, जि. गोंदिया, महाराष्ट्र ४४१६०१. [मळकत क्रमांक: -४: प्लॉट नं.८१९/१(भाग), ठाक नं.७८, नझुल शीट नं. ७५/बी, टी. एस. नं.४२, मौजा नांगपुरा मुरी, जि. गोंदिया, महाराष्ट्र ४४१६०१. मिळकत क्रमांक: -५: प्लॉट क्रमांक ८९, ८०, नझुल शीट नं.७५/बी, टी. एस. नं.४२, मौजा नांगपुरा मुरी, जि. गोंदिया, महाराष्ट्र ४४६०१. मिळकत क्रमांक: -६: प्लॉट क्रमांक ४९/४४/१, ठाक क्र.७८, टी.एस. नं.२९, मौजा नांगपुरा मुरी, जि. गोंदिया, महाराष्ट्र ४४६०१. मिळकत क्रमांक: अर्थ-तथर अर्थितील माल, अर्थ-तथार आणि तथार वस्तू, उपभोग्य स्टोअर्स आणि स्पेअर्स आणि पुस्तक-कर्ज, बिले, कागदपत्रे किंवा कागदपत्रांसह अशा इरा जंगम वस्तूच्या संपूर्ण स्टॉकच्या हायपोथेकेशनद्वारे बैंकच्या नावे विशेष शुल्क स्वच्छ, थकबाकीदार पैसे, प्राप्य, दोन्ही वर्तमान आणि भविष्य	नोव्हेंबर ०७, २०२३ इ. २,५९,१०,९७२/-	₹४-०८

दिनांक: नोव्हेंबर ३०, २०२३ ठिकाण: मुंबई

प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड

NOTICE OF LOSS OF SHARES OF HINDUSTAN UNILEVER LIMITED HINDUSTAN UNILEVER LIMITED (Formerly Hindustan Lever Limited) Regd. Off. Hindustan Unilever Limited, er House, B D Savant Marg, Chakala, Andh Mumbai - 400 099

Notice is hereby given that the following share certificates have been reported as lost/misplaced and the Company intends to issue duplicate certificates in lieu Any person who has a valid claim on the said shares should lodge such claim

with the Company at its Registered Office within 15 days hereof.

Name of the holder(s)	Folio No.	No. of shares of (Re.1/-f.v)	Certificate No.(s)	Distinctive No.(s)	
MOHAN JANAKIRAMAN (J MOHAN)	HLL2820281 HLL2820906	2040 540	5192879 5193246	1020296201 - 1020298240 1020647491 - 1020648030	
/ASUDHARINI MOHAN (N	HLL2818263	3220	5190592	1018931211 - 1018934430	

Place: MUMBAI Date: 25/11/2023 Dev Baipai (Company Secretary)



एचएलव्ही लिमिटेड

सीआयएन क्र. : एलं५५१० रेएमच१९८१पीएलसी०२४०९७ नोंदणीकृत कार्यालय: दी लीला, सहार, मुंबई - ४०० ०५९. दूर. : ०२२ - ६६९१ ११८२; फॅक्स : ०२२ - ६६९१ १२१२; ई-मेल : investor.service@hlvltd.com, वेबसाईट : www.hlvltd.com

टपाली मतदान सूचना

कंपनीच्या सभासदांना याद्वारे सूचित करण्यात येत आहे की, शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०२३ अर्थात निर्धारित अंतिम तारखेनुसार ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंटस्, एमसीएस शेअर ट्रान्सफर एजंट लिमिटेड (आरटीए)/डिपॉझिटरी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्याकडे नोंदणीकृत आहेत अशा सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून परोक्ष ई-मतदानाच्या माध्यमातून केवळ (इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान) (ई-मतदान) टपाली मतदानाद्वारे संबंधित सूचनेत विहित विशेष विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी कंपनीने टपाली मतदानाच्या सूचनेची पाठवणी केली आहे. कंपनीने टपाली मतदान सूचनेची इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील पाठवणी बुधवार, २९ नोव्हेंबर, २०२३ रोजी पूर्ण केली

टपाली मतदान सूचना कंपनीची वेबसाइट www.hlvltd.com वर तसेच स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएसई व एनएसई यांच्या वेबसाइट्स अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वर तसेच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') यांची वेबसाईट <u>www.evoting.nsdl.com</u> वर उपलब्ध आहे. ज्या सभासदांना टपाली मतदान सूचना प्राप्त झालेली नसेल ते वरील निर्देशित वेबसाइटसवरून ती डाऊनलोड करू शकतील.

सदर टपाली मतदान सचनेतील प्रस्तावित ठरावांवर आपला मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी सभासदांना ई-मतदान सुविधा पुरविण्याकरिता कंपनीने एजन्सी म्हणून एनएसडीएल यांची सेवा नेमली आहे. सभासदांनी कृपया टपाली मतदान सूचनेत दिलेले निर्देश काळजीपूर्वक वाचावेत व रविवार, ३१ डिसेंबर, २०२३ रोजी सायं. ५.०० वाजेपर्यंत (भा.प्र.वे.) ई-मतदान प्रक्रियेद्वारे आपली संमती (समर्थन) वा विरोध (असमर्थन) कळवावा. सदर टपाली मतदानां करिता सभासदांना टपाली मतदान फॉर्म व प्री-पेड बिझनेस रिप्लाय एन्व्हलपसमवेत टपाली मतदान सूचनेच्या कागदोपत्री प्रती पाठवण्यात येणार नाहीत. त्या अनुषंगाने सभासदांची संमती वा विरोध केवळ ई-मतदानाद्वारेच घेण्यात येईल.

सभासद खालील निर्देशित कालावधीदरम्यान त्यांची मते देऊ शकतील : र्द-मतदानाचा पारंभ : शनिवार, २ दिसेंबर, २०२३ रोजी स. ९,०० वा. (भा प. वे.)

ई-मतदानाची समाप्ती : रविवार, ३१ डिसेंबर, २०२३ रोजी सायं. ५.०० वा. (भा.प्र.वे.). वरील निर्देशित तारीख व वेळेपश्चात ई-मतदानास परवानगी नसेल व वरील कालावधीच्या

समाप्तीपश्चात एनएसडीएल यांच्याद्वारे ई - मतदानाचे मोड्युल अकार्यरत करण्यात येईल. निर्धारित अंतिम तारखेनुसार ज्या सभासदांची नावे सभासदांच्या रजिस्टरमध्ये (कागदोपत्री भागधारण) लाभार्थी मालकांच्या सूचीमध्ये (डीमॅट भागधारण) उपलब्ध असतील असे सभासदच केवळ ई-मतदानाकरिता मत देण्यास पात्र असतील. निर्धारित अंतिम तारखेपश्चात सभासद बनलेल्या व्यक्तींनी सदर सचना केवळ माहितीसाठी समजावी. सभासदांचा मतदान हक्क हा ई - मतदानाकरिता निर्धारित अंतिम तारीख अर्थात २४ नोव्हेंबर, २०२३ रोजीनुसार कंपनीतील त्यांच्या भागधारणाच्या प्रमाणात असेल. ज्या सभासदांचे ई-मेल आयडीज् आरटीए वा डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्याकडे नोंदणीकृत वा अद्ययावत नसतील त्यांनी लॉग इन अर्हता तयार करण्यासाठी खालील प्रक्रियेचे पालन करावे:

प्रत्यक्ष पद्धत मध्ये	डीमटेरियलाइज्ड् पद्धत मध्ये		
कृपया फोलिओ क्र., सभासदाचे नाव, शेअर	कृपया डिमॅट खात्याचा तपशील (सीडीएसएल		
प्रमाणपत्राची (पुढील व मागील) स्कॅन केलेली प्रत, पॅन	- १६ अंकी लाभार्थी आयडी वा एनएसडीएल		
व आधार (दोन्ही स्व-साक्षांकित स्कॅन केलेल्या प्रती)	- १६ अंकी डीपीआयडी + क्लायन्ट		
ई-मेलद्वारे <u>investor.service@hlvltd.com</u> येथे	आयडी), नाव, क्लायन्ट मास्टर वा एकत्रित		
पाठवावे.	लेखा अहवालाची प्रत, पॅन व आधार (दोन्ही		
	स्व-साक्षांकित स्कॅन केलेल्या प्रती) ई-		
	मेलद्वारे <u>investor.service@hlvltd.com</u> येथे		

वैकल्पिकरित्या, भागधारक/सभासदांनी वरीलनमूद दस्तावेज प्रदान करून ई-मतदानसाठी युझर आयडी आणि पासवर्ड संपादित करण्यासाठी evoting@nsdl.com येथे एक विनंत पाठवू शकता. रितसर पडताळणीपश्चात कंपनी वा एनएसडीएल हे सभासदांच्या नोंदणीकृत ई-मेल पत्त्यावर लॉग इन अर्हता पाठवतील.

ठराव, मंजूर झाल्यास तो ई-मतदानाची अंतिम तारीख अर्थात ३१ डिसेंबर, २०२३ रोजी मंजूर झाला असे मानले जाईल. ई-मतदानाचा निकाल मंगळवार, २ जानेवारी, २०२३ रोजी वा तत्पूर्वी घोषित करण्यात येईल व कंपनीची वेबसाईट <u>www.hlvltd.com</u> वर प्रदर्शित करण्यात येईल तसेच तो कंपनीचे शेअर्स सूचिबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएसई व एनएसई यांना कळविण्यात येईल तसेच एनएसडीएल यांनाही कळविण्यात येईल. टपाली मतदानाचा निकाल कंपनी आपल्या नोंदणीकृत कार्यालयातही प्रदर्शित करील.

ई-मतदानासंदर्भातील कोणतीही चौकशी संदर्भात कृपया <u>www.evoting.nsdl.com</u> च्या download section वर उपलब्ध सभासदांकरिताचे Frequently Asked Questions (FAQs) व सभासदांकरिताचे e-voting manual वाचावे किंवा ०२२-४८८६ ७००० आणि ०२२-२४९९७००० येथे संपर्क साधावा किंवा कोणत्याही स्पष्टिकरणासाठी evoting@nsdl.com येथे कु. पछुवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक -एनएसडीएल यांच्याकडे एक विनंती पाठवू शकता.

संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे एचएलव्ही लिमिटेडकरिता सही/-

ठिकाण : मंबर्ड दिनांक: ३० नोव्हेंबर, २०२३ सावित्री यादव कंपनी सचिव

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, आम्ही गाव वलनई, तालुका गोरेगाव मुंबई -४०००६४ (सदर जमीन) आणि मालाड (पश्चिम), मुंबई - ४०००६४ येथे वसलेले सीटीएस क्रमांक वेल्या ११ ७३१ जि**प्ति (सहर** पुनर्विकास हाती घेण्यासाठी नारंग प्रॉपको प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी कायदा, १९५६ अंतर्गत ु अंतर्भूत असलेली कंपनी आणि कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत अस्तित्वात असलेली कंपनी आणि विंडसर, १ मजला कलिना, सांताऋूझ (पूर्व), मुंबई-४०००९८ नोंदणीकृत कार्यालय असलेल्या कंपनीचे विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली, २०३४ च्या नियमन ३३ (९) अंतर्गत क्लस्टर डेव्हलपमेंट स्कीम अंतर्गत अधिकार आणि हक्क तपासत आहोत. ज्यामध्ये खालील ७ (सात) इमारतींचा समावेश आहे (१) निमत (२) समीर; (३) विषाणूजन्य; (४) निशीथ (५) संदीप; (६) संदेश; आणि (७) निरज ("सदर इमारती") म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उक्त जिमनीवर उभ्या असलेल्या इमारती; सदर जमीन आणि सदर इमारत यानंतर 'सदर मिळकत'' असा संदर्भित आणि सांगितलेल्या मालमत्तेचे अधिक विशेषतः येथे लिहिलेल्या अनुसूचीमध्ये वर्णन केले आहे.

सर्व व्यक्ती/संस्था ज्यांच्याकडे उक्त मालमत्तेचा किंवा त्याचा कोणताही भाग किंवा त्या मालमत्तेच्या एफएसआय/टीडीआरच्या संदर्भात कोणताही हिस्सा, हक्क, अधिकार, इस्टेट, हित, लाभ, दावा, हरकत आणि/किंवा मागणी असल्याचा दावा केला आहे आणि /किंवा उक्त मालमत्तेशी संबंधित मूळ टायटल डीडच्या संदर्भात, विक्री, हस्तांतरण, असाइनमेंट, एक्सचेंज, वाटप, शुल्क, बोजा, भाडेकरू, पोट-भाडेपट्टा, भाडेपट्टा, पोट-भाडे, परवाना, गहाण (न्याययोग्य) किंवा अन्यथा), वारसा, व्यवसाय, ताबा, वाटा, भेट, निधन, धारणाधिकार, देखभाल, मृत्युपत्र, सुखसोयी, न्यास, हक्क अगर अधिकार, करार, ताबा, सोडणे, त्याग, किंवा कोणत्याही कराराद्वारे, कृत्य, दस्तऐवज, लेखन, कन्व्हेयन्स डीड, इच्छापत्र, मृत्युपत्र उत्तराधिकार, कौटुंबिक व्यवस्था / सेटलमेंट, खटला, कोणत्याही न्यायालयाचा किंवा न्यायाधिकरणाचा हुकूम किंवा आदेश किंवा महसूल किंवा वैधानिक प्राधिकरण किंवा लवाद, करार / कंत्राट, विकास हक्क, अन्यथा कोणत्याही स्वरूपाचे काहीही असो, याद्वारे. २रा मजला, छ.च. वाडिया बिल्डिंग, १२३, महात्मा गांधी रोड, फोर्ट, मुंबई - ४००००१ येथे १४ च्या आत gauray.gopal@wadiaghandy.com वर चिन्हांकित केलेल्या प्रतसह खाली स्वाक्षरी करणाऱ्यांना कागदोपत्री पुराव्यासह त्याची लेखी सूचना देणे आवश्यक आहे. येथे प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून (चौदा) दिवसात, असे न केल्यास, असा कोणताही हिस्सा, हक्क, अधिकार, लाभ, स्वारस्य, दावा, आक्षेप आणि/किंवा मागणीकडे दुर्लक्ष केले जाईल आणि ते माफ केले गेले आणि/किंवा सोडले गेले असे मानले जाईल.

येथे संदर्भित वेळापत्रक (उक्त मालमत्तेचे वर्णन)

वलनाई, तालुका गोरेगाव आणि मालाड (पश्चिम), मुंबई - ४०००६४ येथे वसलेल्या सीटीएस क्रमांक ३०७/३, ३०७/४, ३०७/५ आणि ३०७/६ या ११,७३१ चौरस मीटरच्या जिमनीचे सर्व भाग आणि विभाग १) उप-प्लॉट क्रमांक १ च्या एका भागावर उभी दोन विंग अ आणि ब मध्ये "नमित" नावाने ओळखली जाणारी इमारत ज्यामध्ये ग्राउंड प्लस ४ (चार) मजल्यांचा समावेश आहे ज्यामध्ये ४० रहिवासी फ्लॅट्सचा समावेश आहे; (२) ''समीर'' नावाने ओळखली जाणारी इमारत ज्यामध्ये ग्राउंड प्लस ४ (चार) मजल्यांचा समावेश आहे ज्यामध्ये तीन विंग ए, बी आणि सी मध्ये ६० निवासी सदनिका आहेत ज्यात उक्त भूखंड उप-प्लॉट क्रमांक २ च्या एका भागावर उभी आहे; (३) ''विराल'' म्हणून ओळखली जाणारी इमारत ज्यामध्ये ग्राउंड प्लस ४ (चार) मजल्यांचा समावेश आहे ज्यामध्ये दोन विंग अ आणि इ मध्ये २८ निवासी सदिनका आहेत आणि उक्त भूखंड असलेल्या उप-प्लॉट क्रमांक ३ च्या एका भागावर १० दुकाने आहेत; (४) ''निशीथ'' नावाने ओळखली जाणारी इमारत ज्यामध्ये ग्राउंड प्लस ४ (चार) मजल्यांचा समावेश आहे ज्यामध्ये दोन विंग अ आणि ब मध्ये २८ निवासी सदिनका आहेत आणि उप-प्लॉट क्रमांक ४ च्या एका भागावर १० दुकाने आहेत; (५) 'संदीप'' नावाने ओळखली जाणारी इमारत ज्यामध्ये ग्राउंड प्लस ४ (चार) मजल्यांचा समावेश आहे ज्यामध्ये २८ निवासी सदनिका आणि १० दुकाने आहेत ज्यात उक्त भूखंड असलेल्या उप-प्लॉट क्रमांक ५ च्या एका भागावर उभ्या आहेत; (६) ''संदेश'' म्हणू-ओळखली जाणारी इमारत ज्यामध्ये ग्राउंड प्लस ४ (चार) मजल्यांचा समावेश आहे ज्यामध्ये २६ रहिवासी फ्लॅट्स आणि १० दुकाने आहेत ज्यात उक्त भूखंड असलेल्या उप-प्लॉट क्रमांक ६ च्या एका भागावर उभ्या आहेत; आणि (७) ''निरज'' नावाने ओळखली जाणारी इमारत ज्यामध्ये ग्राउंड प्लस ४ (चार) मजल्यांचा समावेश आहे ज्यामध्ये २५ निवासी फ्लॅट्स आहेत ज्यात उक्त भूखंड असलेल्या उप-प्लॉट क्र. ७ च्या एका भागावर उभ्या आहेत आणि खालीलप्रमाणे सीमा आहेत:

: विनायक मॅटर्निटी अँड जनरल हॉस्पिटल पूर्वेकडे किंवा दिशेला पश्चिमेकडे किंवा दिशेला : अब्रोल वास्तू पार्ककडून,

उत्तरेकडे किंवा दिशेला : विशाल नगर, दक्षिणेकडे किंवा दिशेला : एका खाजगी रस्ता.

३० नोव्हेंबर २०२३ रोजी.

मे. वाडिया घंडी आणि कंपनी श्री. गौरव गोपाल

(भागीदार)